



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ८, अंक - २०]

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९ - २५, २०१९ / अग्रहायण २८ ते पौष ४, शके १९४१

[पृष्ठे ११

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक कार्या-११/नपा/आरआर-४१७/इ/२०१९.-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी, दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर, या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, खालील अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे मुरगूड नगरपरिषदेच्या दिनांक १२ सप्टेंबर २०१९ रोजीचे सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित व्यक्तींना मुरगूड नगरपरिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे.

परिशिष्ट

अ. क्र.	नगरपरिषदेचे नाव	नामनिर्देशित सदस्यांची नावे	सर्वसाधारण सभा दिनांक
१	२	३	४
१	मुरगूड नगरपरिषद	१. गोधडे बाजीराव ईश्वरा २. खराडे सुहास पांडुरंग	१२-९-२०१९

दौलत देसाई,

जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, १३ डिसेंबर २०१९.

ORDER

क्रमांक कार्या-११/नपा/आरआर-४१७/इ/२०१९.-As per provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 and as per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (Qualifications and the procedure for appointment of Nominated Councillors) Rules, 2010.

I, Daulat Desai, the Collector of Kolhapur, hereby publish in the following Schedule the names of the persons who has been nominated as Nominated Councillors of the Murgud Municipal Council in Kolhapur District in the General Meeting of the Murgud Municipal Council held dated 12th September 2019.

Schedule

Sr. No.	Name of the Municipal Council	Name of the Nominated Councillors	Date of General Meeting
1	2	3	4
1	Murgud Municipal Council	1. Godhade Bajirao Ishwara 2. Kharade Suhas Pandurang	12-9-2019

DAULAT DESAI,
Collector, Kolhapur.

Kolhapur, 13th December 2019.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

पुणे जिल्हा परिषद, पुणे

अधिसूचना

क्रमांक जिप/साप्र/सां-९३/२०१९.--महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम, १९६४ मधील ६ नुसार सादर केलेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा परिषद अंतर्गत सर्व पंचायत समित्यांचा सन २०१८-१९ च्या वार्षिक प्रशासन अहवालास दिनांक ६ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या पुणे जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक ६३७ अन्वये मंजुरी देणेत आलेली आहे.

उदय जाधव,

मुख्य कार्यकारी अधिकारी,
पुणे जिल्हा परिषद, पुणे.

पुणे, ११ डिसेंबर २०१९.

BY CHIEF EXECUTIVE OFFICER

Pune Zilla Parishad, Pune

Notification

क्रमांक जिप/साप्र/सां-९३/२०१९.—According to the provisions in Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti's (Publication of Annual Administrative Report) Rule, 1964 under Rule No. 6 Zilla Parishad, Pune has approved the Annual Administrative Report for the year of 2018-2019 of Zilla Parishad, Pune in it's General Body Meeting by Resolution No. 637 on 6th December 2019.

UDAY JADHAV,

Chief Executive Officer,
Pune Zilla Parishad, Pune.

Pune, 11th December 2019.

सांगली जिल्हा परिषद, सांगली

अधिसूचना

क्रमांक साप्रवि/आस्था/वशि-६४११/२०१९.--महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) सुधारणा नियम, १९६६ व सुधारित नियम, १९८१ अन्वये सांगली जिल्हा परिषदेचा सन २०१८-१९ चा वार्षिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा दिनांक ९ सप्टेंबर २०१९ चे ठराव क्रमांक ४३८ अन्वये मंजूर होऊन तो प्रसिद्ध करणेत आलेला आहे.

अभिजित राऊत,

मुख्य कार्यकारी अधिकारी,
सांगली जिल्हा परिषद, सांगली.

सांगली, १२ डिसेंबर २०१९.

पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खाली दर्शविलेल्या दिनांकास प्रसिद्ध झाल्या आहेत.

शुक्रवार, डिसेंबर ६, २०१९ / अग्रहायण १५, शके १९४१

जिल्हाधिकारी, पुणे यांजकडून

आदेश

क्रमांक पसन/कावि/कार्या-१/१३११/२०१९.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती करण्याची पद्धती) नियम, २०१० चे नियम (६) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील लोणावळा नगरपरिषदेच्या नामनिर्देशित पदासाठी दिनांक १७ सप्टेंबर २०१९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य लोणावळा नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र.	नगरपरिषदेचे नाव	नामनिर्देशित सदस्याचे नाव
१	२	३
१	लोणावळा	मिलिंद सुरेश खळदकर
		नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे.

पुणे, ३ डिसेंबर २०१९.

Order

No. PSN/WS/KS-1/1311/2019.—In exercise of the powers vested in me under Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats (Nominated member qualification and election procedure) Rule, 2010 (6), I, Naval Kishor Ram, Collector, Pune, hereby publish the name of person who has been declared elected as Nominated Member of Municipal Council, Lonavala in special meeting conveyed on 17th September 2019.

Schedule

Sr. No.	Name of Municipal Council	Name of Nominated Member
1	2	3
1	Lonavala	Milind Suresh Khaladkar

NAVAL KISHOR RAM,
Collector, Pune.

Pune, 3rd December 2019.

मंगळवार, डिसेंबर १०, २०१९ / अग्रहायण १९, शके १९४१

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांजकडून

- वाचा.-- (१) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नपसु-२००१/सीआर-१-५, दिनांक १ जानेवारी २००१.
- (२) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश क्रमांक-रानिआ/नप-२०१४/प्र. क्र. १५/का.-६, दिनांक २२ मे २०१५.
- (३) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/नप-२०१९/प्र. क्र. १२/का. ६, दिनांक १९ नोव्हेंबर २०१९.
- (४) जिल्हाधिकारी, पुणे यांचा प्रस्ताव क्रमांक पसन/कावि/रा.न.प./निवडणूक-१३०२/२०१९, दिनांक ३ डिसेंबर २०१९, प्राप्त दिनांक ७ डिसेंबर २०१९.

आदेश

क्रमांक नपा-१/कावि-८०२/२०१९.--ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीन्वये, नागरिकांचा मागास प्रवर्ग व आरक्षणासह राखून ठेवावयाच्या स्त्री सदस्य संख्या, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित केलेली आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ७४ चे पोट-कलम (२) व (३) च्या परंतुकान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी नगरपरिषदा/नगरपंचायतींची सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांना "वाचा"मधील संदर्भ क्रमांक १ येथील आदेशान्वये प्रदान केले आहेत.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ९ (२) व संदर्भ क्रमांक १ येथील आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून राजगुरुनगर नगरपरिषदेची सदस्य संख्या सोबतच्या परिशिष्ट "अ" मध्ये देण्यात आलेली आहे.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी प्रत्येकी एक पद देय असल्याने ते महिलेकरिता राखीव होईल किंवा कसे ? हे सोडतीद्वारे ठरविण्यात येईल. सोडतीमध्ये ही दोनही पदे महिलेसाठी राखीव झाल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ६ ऐवजी ४ पदे व सोडतीमध्ये दोन प्रवर्गांपैकी एका प्रवर्गातील एक पद महिलेसाठी राखीव आल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ६ ऐवजी ५ पदे राखीव होतील.

सबब, राजगुरुनगर नगरपरिषदेची सोबतच्या परिशिष्ट "अ" मध्ये निश्चित केलेल्या सदस्य संख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक-२०२० घ्यावयाची आहे.

प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन तथा विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे

परिशिष्ट "अ"

जिल्हा पुणे

अ.क्र.	नगरपंचायतीचे नाव	निवडून घ्यावयाची सदस्य संख्या	राखून ठेवलेल्या सदस्यांची संख्या				रकाना ७ पैकी महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागेची विभागणी			
			अनुसूचित जाती-साठी	अनुसूचित जमाती-साठी	नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी	महिला	अनुसूचित जाती-साठी (रकाना ४ पैकी)	अनुसूचित जमाती-साठी (रकाना ५ पैकी)	नागरिकांच्या प्रवर्गासाठी (रकाना ६ पैकी)	सर्वसाधारण महिला
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	राजगुरुनगर	१८	१	१	५	९	०	०	३	६

टीप.--अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी प्रत्येकी एक पद देय असल्याने ते महिलेकरिता राखीव होईल किंवा कसे ? हे सोडतीद्वारे ठरविण्यात येईल. सोडतीमध्ये ही दोनही पदे महिलेसाठी राखीव झाल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ६ ऐवजी ४ पदे व सोडतीमध्ये दोन प्रवर्गांपैकी एका प्रवर्गातील एक पद महिलेसाठी राखीव आल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ६ ऐवजी ५ पदे राखीव होतील.

डॉ. दीपक म्हैसेकर,

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक,
नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग, पुणे.

पुणे, ९ डिसेंबर २०१९.

**BY DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR,
MUNICIPAL ADMINISTRATION, PUNE DIVISION, PUNE**

- Read.--** (1) Order No. Napasu-2001/C. R. -1-5, dated 1st January 2001 of Director, Municipal Administration, Mumbai.
- (2) State Election Commission, Maharashtra State, Mumbai, Order No. Letter RNA/NP-2014/CR-15/Dask-6, dated 22nd May 2015.
- (3) State Election Commission, Maharashtra State, Mumbai D. Order No. RNA/NP-2019/CR-12/Dask-6, dated 19th November 2019.
- (4) Collector, Pune proposal No. PSN/WD/Ra.np./Election-1302/2019, dated 3rd December 2019, Received dated 7th December 2019.

Order

No. NP-1/WS-802/2019.--In exercise of the powers under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 after taking into consideration the population figures of Census of India, 2011 (including the population of Scheduled Castes, Scheduled Tribes and Other Backward Classes of Citizens), the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for Women (including the seats belonging to SC/ST/BC of Citizens) and the number of seats to be reserved for SC/ST/BC of Citizens in respect of Rajgurunagar Nagar Parishad, Pune district has to be fixed as per order mentioned at reference No. 2 above.

In exercise of the powers conferred by the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, Section 74 (2), (3) Director, Municipal Administration has delegated the powers to fix the number of seats in respect to Municipal Councils *vide* its letter mentioned at reference No. 1 above.

Now, Therefore, in exercise of the powers contained in sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, the Regional Director of Municipal Administration, Pune Division, Pune, hereby fixes the number of seats to be elected for Rajgurunagar Nagar Parishad as in Annexure "A".

The number of seats to be reserved for women with respect of Scheduled Castes and Scheduled Tribes, shall be decided by drawing the lots. By drawing the lots if 2 seats becomes reserved for women, then out of 6 seats, 4 seats will be reserved for general women. And if 1 seat becomes reserved for women belonging to Scheduled Castes or Scheduled Tribes, then out of 6 seats, 5 seats will be reserved for general women.

The general election 2020 of Rajgurunagar Nagar Parishad of District Pune for the seats mentioned in the accompanying Annexure "A" should be held as per this order.

**BY THE REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION AND
DIVISIONAL COMMISSIONER, PUNE DIVISION, PUNE
ANNEXURE "A"**

District Pune

Sr. No.	Name of Municipal Council	Total Number of Councillors to be elected	No. of Seats reserved for				Out of Col. 7 seats reserved for Women			
			S. C.	S. T.	Backward Class of Citizens	Women	S.C. (out of col. 4)	S.T. (out of col. 5)	Backward Class of Citizens (out of col. 6)	General Women
1	2	3	4	5	6	7	8	9	10	11
1	Rajgurunagar	18	1	1	5	9	0	0	3	6

Note.—The number of seats to be reserved for women with respect of Scheduled Castes and Scheduled Tribes, shall be decided by drawing the lots. By drawing the lots if 2 seats becomes reserved for women, then out of 6 seats, 4 seats will be reserved for general women. And if 1 seat becomes reserved for women belonging to Scheduled Castes or Scheduled Tribes, then out of 6 seats, 5 seats will be reserved for general women.

Dr. DEEPAK MHAISEKAR,
Regional Director, Municipal Administration
and Divisional Commissioner,
Pune Division, Pune.

Pune, 9th December 2019.

बुधवार, डिसेंबर १९, २०१९ / अग्रहायण २०, शके १९४१

जिल्हाधिकारी यांजकडून

क्रमांक पंस सभापती/आरक्षण/ग्रापं-१/आरआर-१०५०/१/२०१९.—महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती, उपसभापती) (पदाचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ च्या तरतुदीस अनुसरून महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील अधिसूचना क्रमांक पंसनि-२०१८/प्र. क्र. २१८ (२)/पंरा-२, दिनांक २७ नोव्हेंबर २०१९ अन्वये सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती राखीव पदांची संख्या व त्यांचे जिल्हानिहाय वाटप निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्याकरिता अनुसूचीमध्ये नमूद केलेप्रमाणे सभापती पदांची संख्या निश्चित करून दिलेली आहे.

परिशिष्ट

अनुसूचित जाती	आरक्षित पदांची संख्या
(अ) अनुसूचित जातीसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या	१
(ब) अनुसूचित जाती (महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या	१
अनुसूचित जमाती	
(अ) अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या	निरंक
(ब) अनुसूचित जमाती (महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या.	निरंक
नागरिकांचा मागास प्रवर्ग	
(अ) नागरिकांचा मागास वर्गाच्या प्रवर्गासाठी (विमुक्त जाती व जमातीसह) जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या.	१
(ब) नागरिकांचा मागास वर्गाच्या प्रवर्गासाठी (विमुक्त जाती व जमातीसह) (महिला) जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या.	२
सर्वसाधारण	
(अ) सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या जिल्ह्यामधील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या.	३
(ब) सर्वसाधारण महिलांसाठी राखून ठेवलेल्या जिल्ह्यामधील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या.	३

महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ च्या नियम २-फ च्या उप-कलम २ (अ), (ब), ३ (अ), ३ (ब), ४ (अ), ४ (ब), ५ (अ), ५ (ब) व ६ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग, यांचेकडील अधिसूचना क्रमांक पंसनि-२०१८/प्र. क्र. २१८ (२)/पंरा-२, दिनांक २७ नोव्हेंबर २०१९ रोजीचे अधिसूचनेनुसार निश्चित केलेल्या निरनिराळ्या गटांतील पदांचे संख्येस अधीन राहून हे आरक्षण चक्रानुक्रमे पद्धतीने दिनांक २१ डिसेंबर २०१९ पासूनचे पुढील कालावधीकरिता अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) आणि महिलांसाठी राखून ठेवावयाच्या पंचायत समिती सभापती पदासाठी बिंदू नामावली निश्चित करणेत येत आहे.

नियम-२ फ (२), २ (ब) च्या तरतुदीनुसार अनुसूचित जातीसाठी पंचायत समिती, अक्कलकोट पंचायत समिती आरक्षित करणेत येत आहे.

नियम-२ फ (५) (अ) च्या तरतुदीनुसार अनुसूचित जाती महिलांसाठी पंचायत समिती, माळशिरस आरक्षित करणेत येत आहे.

नियम-२ फ (४) (अ) अन्वये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी माढा पंचायत समिती आरक्षित करणेत येत आहे.

नियम-२ फ (५) (अ) अन्वये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी १. दक्षिण सोलापूर आणि २. पंढरपूर या दोन पंचायत समित्या आरक्षित करणेत येत आहेत.

नियम-२ फ (५) (अ) अन्वये महिलांसाठी १. सांगोला, २. मोहोळ आणि ३. मंगळवेढा या तीन पंचायत समित्या आरक्षित करणेत येत आहे.

वरीलप्रमाणे एकूण आठ पंचायत समित्यांची सभापती पदे आरक्षित झालेने १. बार्शी, २. करमाळा आणि ३. उत्तर सोलापूर या तीन पंचायत समित्यांची सभापती पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहतील.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ चे तरतुदीप्रमाणे व त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणा विचारात घेऊन मी, डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हाधिकारी, सोलापूर जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांचे सभापती पदांचे आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित करित आहे तसेच ही बिंदू नामावली दिनांक २१ डिसेंबर २०१९ पासून सुरु होणाऱ्या पुढील कालावधीसाठी तयार करणेत येत आहे.

परिशिष्ट

अ. क्र.	पंचायत समित्यांची नावे	सभापती पद ज्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले त्याचा तपशील
१	२	३
१	माळशिरस	अनुसूचित जाती महिला
२	अक्कलकोट	अनुसूचित जाती
३	पंढरपूर	नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
४	दक्षिण सोलापूर	नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
५	माढा	नागरिकांचा मागास प्रवर्ग
६	सांगोला	महिला
७	मोहोळ	महिला
८	मंगळवेढा	महिला
९	बार्शी	सर्वसाधारण
१०	करमाळा	सर्वसाधारण
११	उत्तर सोलापूर	सर्वसाधारण

डॉ. राजेन्द्र ब. भोसले,
भा.प्र.से.,
जिल्हाधिकारी, सोलापूर.

सोलापूर, १० डिसेंबर २०१९.

गुरुवार, डिसेंबर १२, २०१९ / अग्रहायण २१, शके १९४१

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचा.-- (१) महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ चे नियम २ (फ).

(२) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक पंसनि-२०१८/प्र. क्र. २१८ (१)/पंरा-२, दिनांक २७ नोव्हेंबर २०१९.

अधिसूचना

क्रमांक जिपपंस/सभापती आरक्षण/कावि-२/६९४/२०१९.—महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ चे नियम २ (फ) मधील तरतुदीस अनुसरून व महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील अधिसूचना क्रमांक पंसनि-२०१८/प्र. क्र. २१८ (१)/पंरा-२, दिनांक २७ नोव्हेंबर २०१९ अन्वये सातारा जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांची संख्या व त्यांचे तालुकानिहाय वाटप निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्याकरिता अनुसूचीमध्ये नमूद केलेप्रमाणे सभापती पदांची संख्या खालीलप्रमाणे निश्चित करून दिलेली आहे.

परिशिष्ट

अनुसूचित जाती

आरक्षित पदांची संख्या

- (अ) अनुसूचित जातीसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या १
- (ब) अनुसूचित जाती (महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या. निरंक

अनुसूचित जमाती

- (अ) अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या निरंक
- (ब) अनुसूचित जमाती (महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या. निरंक

नागरिकांचा मागास प्रवर्ग

- (अ) नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (विमुक्त जाती व जमातींसह) राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या. १
- (ब) नागरिकांच्या मागास प्रवर्ग (महिला) (विमुक्त जाती व जमातींसह) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या. २

सर्वसाधारण

- (अ) सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या जिल्ह्यामधील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या. ३
- (ब) सर्वसाधारण महिलांसाठी राखून ठेवलेल्या जिल्ह्यामधील पंचायत समितीच्या सभापतींच्या पदांची संख्या. ४

महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ च्या नियम २-(फ) मधील तरतुदीस अनुसरून व महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक पंसनि-२०१८/प्र. क्र. २१८ (१)/पंरा-२, दिनांक २७ नोव्हेंबर २०१९ अन्वये निश्चित केलेल्या निरनिराळ्या गटांतील पदांचे संख्येस अधीन राहून हे आरक्षण चक्रानुक्रमे पद्धतीने दिनांक २१ डिसेंबर २०१९ पासून पुढील कालावधीकरिता अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातींसह) आणि महिलांसाठी राखून ठेवावयाच्या पंचायत समिती सभापती पदासाठी बिंदू नामावली निश्चित करणेत येत आहे.

नियम-२ (फ) (३), (अ) (ब) च्या तरतुदीनुसार अनुसूचित जातीसाठी कराड पंचायत समिती आरक्षित करणेत येत आहे.

नियम-२ (फ) (४) (अ) (ब) व (५) (ब) च्या तरतुदीनुसार नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पाटण पंचायत समिती आरक्षित करणेत येत आहे.

नियम-२ (फ) (४) (अ) (ब) च्या तरतुदीनुसार नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी १. जावली, २. वाई या दोन पंचायत समित्या आरक्षित करणेत येत आहे.

नियम-२ (फ) (५) (अ) (ब) च्या तरतुदीनुसार सर्वसाधारण महिलांसाठी १. सातारा, २. महाबळेश्वर, ३. माण, ४. खटाव या चार पंचायत समित्या आरक्षित करणेत येत आहेत.

वरीलप्रमाणे एकूण आठ पंचायत समित्यांची सभापती पदे आरक्षित झालेने १. कोरेगाव, २. खंडाळा आणि ३. फलटण या तीन पंचायत समित्यांची सभापती पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहतील.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ चे तरतुदीप्रमाणे व त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणा विचारात घेऊन मी, रामचंद्र शिंदे, जिल्हाधिकारी, सातारा जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांचे सभापती पदांचे आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित करित आहे तसेच ही बिंदू नामावली दिनांक २१ डिसेंबर २०१९ पासून सुरू होणाऱ्या पुढील कालावधीसाठी तयार करणेत येत आहे.

परिशिष्ट

अ. क्र.	पंचायत समित्यांची नावे	सभापती पद ज्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले त्याचा तपशील
१	२	३
१	सातारा	सर्वसाधारण महिला
२	कोरेगाव	सर्वसाधारण
३	जावली	नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
४	वाई	नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
५	महाबळेश्वर	सर्वसाधारण महिला
६	खंडाळा	सर्वसाधारण
७	फलटण	सर्वसाधारण
८	माण	सर्वसाधारण महिला
९	खटाव	सर्वसाधारण महिला
१०	कराड	अनुसूचित जाती
११	पाटण	नागरिकांचा मागास प्रवर्ग

रामचंद्र शिंदे,

जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, ११ डिसेंबर २०१९.

मंगळवार, डिसेंबर १७, २०१९ / अग्रहायण २६, शके १९४१

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक पंसप-५/कावि-९६६०४/२०१९.--मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/जिपपंस/२०१९/प्र. क्र. २५/का-७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ च्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोट-निवडणुकीच्या कार्यक्रमान्वये, तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ९, पोट-कलम (२) च्या खंड (अ) चे परंतुक व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (मतदार विभाग आणि निवडणूक घेणे) नियम, १९६२ चा नियम ६६, पोट-नियम (१) व (३) अन्वये पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निर्वाचक गण क्रमांक ८९-धायरी, तालुका हवेली येथून निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्यांची नावे त्यांच्या कायम पत्त्यासहित याद्वारे खालीलप्रमाणे अधिसूचित करण्यात येत आहेत.

परिशिष्ट

अ. क्र.	तालुक्याचे नाव	ज्या निर्वाचक गणातून सदस्य म्हणून निवडून आले त्या निर्वाचक गणाचे क्रमांक, नाव व प्रवर्ग	निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्याचे संपूर्ण नाव	कायमचा पत्ता
१	२	३	४	५
१	हवेली	८९-धायरी, तालुका हवेली, (सर्वसाधारण स्त्री)	करंजावणे सुवर्णा राजेंद्र	९४, नांदोशी रोड, किरकटवाडी, मराठी शाळेजवळ, तालुका हवेली, जिल्हा पुणे-४११ ०२४.

नवल किशोर राम,

जिल्हाधिकारी, पुणे.

पुणे, १७ डिसेंबर २०१९.

महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२.

अधिसूचना

क्रमांक पसप-५/कावि-९६६०६/२०१९.—ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने शासकीय अधिसूचना, ग्राम विकास व जलसंधारण क्रमांक पंसनि-२०१८/प्र. क्र. २१८ (१)/पंरा-२, दिनांक २७ नोव्हेंबर २०१९ च्या लगतच्या अधिसूचनेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) आणि महिला (अनु. जाती, अनु. जमाती व नागरिकांच्या मागास वर्गाचा प्रवर्ग यामधील महिलांसह) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या, राज्यातील पंचायत समित्यांच्या (भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४४ (१) अन्वये राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या अनुसूचित क्षेत्रात पूर्णतः येणाऱ्या पंचायत समित्या वगळून) सभापतींच्या पदांची संख्या विनिर्दिष्ट केलेली आहे.

त्याअर्थी, सदर दिनांक २७ नोव्हेंबर २०१९ च्या अधिसूचनेमध्ये प्रसिद्ध केलेल्या आरक्षण पदाचे अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापतींची पदे दिनांक १३ डिसेंबर २०१९ रोजी घेतलेल्या सोडतीप्रमाणे खालीलप्रमाणे आरक्षण करण्यात आलेली आहेत.

परिशिष्ट

अ. क्र.	पंचायत समित्यांची नावे	सन २०१९ साठी निश्चित झालेले पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण
१	२	३
१	हवेली	अनुसूचित जाती महिला
२	आंबेगाव	अनुसूचित जमाती
३	बारामती	नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
४	खेड	नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
५	इंदापूर	नागरिकांचा मागास प्रवर्ग
६	जुन्नर	नागरिकांचा मागास प्रवर्ग
७	पुरंदर	सर्वसाधारण महिला
८	दौंड	सर्वसाधारण महिला
९	मावळ	सर्वसाधारण महिला
१०	शिरूर	सर्वसाधारण महिला
११	वेलहा	सर्वसाधारण
१२	भोर	सर्वसाधारण
१३	मुळशी	सर्वसाधारण

नवल किशोर राम,
जिल्हाधिकारी, पुणे.

पुणे, १६ डिसेंबर २०१९.

वाचले.-- (१) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/जिपपंस/२०१९/प्र. क्र. २५/का. ७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१९.

(२) निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार, शिरोळ, २८-दत्तवाड निवडणूक विभाग यांचेकडील पत्र क्रमांक जि.प.ग्रापं/कावि-३४८/२०१९, दिनांक १३ डिसेंबर २०१९.

आदेश

क्रमांक कार्या-१२-अ/जिपपंस/आरआर-४९३/२०१९.--मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/जिपपंस/२०१९/प्र. क्र. २५/का. ७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ च्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोट-निवडणुकीच्या कार्यक्रमान्वये, तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ९, पोट-कलम (२) च्या खंड (अ) चे परंतुक व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (मतदार विभाग आणि निवडणुका घेणे) नियम, १९६२ मधील नियम ६६, पोट-नियम (१) व (३) अन्वये कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक विभाग क्रमांक २८-दत्तवाड, तालुका शिरोळ येथून पोट-निवडणुकीद्वारे निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्याचे नाव त्यांच्या कायम पत्त्यासहित याद्वारे पुढीलप्रमाणे अधिसूचित करण्यात येत आहे.

परिशिष्ट

अ. क्र.	निवडून आलेल्या सदस्याचे नाव	कायमचा पत्ता	कोणत्या पक्षातून निवडून आले	जिल्हा परिषद निवडणूक विभागाचे नाव	तालुक्याचे नाव	आरक्षण
१	२	३	४	५	६	७
१	माने प्रविण दौलत	गांधी चौक, दत्तवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर पिन-४९६१०७.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.	२८ दत्तवाड	शिरोळ	अनारक्षित

दौलत देसाई,

जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, १७ डिसेंबर २०१९.

क्रमांक निवडणूक/जि.प.पं.स./आरआर-८२८/२०१९.--महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम ९ व पोट-कलम (२) महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक नियम, १९६२ चा नियम ६६, पोट-कलम (१) अन्वये सांगली जिल्हा परिषद निवडणूक विभागातून निवडून आलेल्या सर्व सभासदांची नावे त्यांच्या कायम पत्त्यासहित याद्वारे खालीलप्रमाणे प्रसिद्ध करणेत येत आहे.

परिशिष्ट

अ. क्र.	तालुका	जि.प. निवडणूक विभागाचा क्रमांक	जि.प. निवडणूक विभागाचे नाव	आरक्षण	निवडून आलेल्या सभासदांची नावे	कायमचा पत्ता	पक्ष/आघाडी/ फ्रंटचे नाव अथवा अपक्ष	उमेदवाराची निशाणी
१	२	३	४	५	६	७	८	९
१	तासगाव	२२	सावळज	सर्वसाधारण	पाटील सागर चंद्रकांत	मु. पो. सावळज, ता. तासगाव, जि. सांगली.	राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी	घड्याळ
२	शिराळा	४८	कोकरुड	सर्वसाधारण	देशमुख संपतराव गुलाबराव	मु. पो. कोकरुड, ता. शिराळा, जिल्हा सांगली.	भारतीय जनता पार्टी	कमळ

डॉ. अभिजित चौधरी,

जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, १३ डिसेंबर २०१९.